ZODIAC

17th June, 2022

National Stock Exchange of India Ltd.,

Exchange Plaza,

5th Floor, Plot No. C/1, G Block,

Bandra Kurla Complex,

Bandra East

Mumbai - 400051

Scrip Code: ZODIACLOTH

BSE Limited.

Corporate Relationship Department,

First Floor, New Trading Ring,

Rotunda Building, P.J. Tower,

Dalal Street.

Mumbai - 400001

Scrip Code : 521163

Dear Sirs,

Sub: IEPF Notice - Newspaper Publication

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR"), please find enclosed herewith the newspaper notice published in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) with regard to notice for transfer of equity shares of the Company to the Investor Education and protection Fund ("IEPF").

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking you

Yours faithfully

For Zodiac Clothing Company Limited

Kumar lyer

Company Secretary

Membership No.: A9600

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🍩 आप और आपका भविष्य

DISCLAIMER

The Free Press Journal does no vouch for the authenticity or veracity of the claims made in advertisement published in this newspaper. Readers are advised to expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held lable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading o defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper of uploaded in the epaper on the officia website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper

I HAVE CHANGED MY NAME SURENDRA KUMAR PIPARA TO SURENDRA KANMAL PIPARA AS PER AADHAR CARD NO. 998851835243. CL-601082

I HAVE CHANGED MY NAME FROM AMANDEEP KAUR PADDA TO DHILLO AMANDEEP KAUR SARJEET SINGH AS PER MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (M-2231099). CL-222 I, SHRINIVAS D NAIK HAVE CHANGED MY

NAME TO SHRINIVAS DATTATRAY NAIK AS PER MAHARASHTRA GOVT GAZETTE NO M-2228996 DATED 26/5 - 1/6/2022

I, PEREIRA LIZELLE SAVIA RESIDING AT C/12, PEARL CHS LTD., 205 DR. AMBEDKAR ROAD, DADAR (EAST), MUMBAI 400014 HAVE CHANGED MY NAME FROM PEREIRA LIZELLE RAYMOND TO PEREIRA LIZELLE SAVIA VIDE AFFIDAVIT NO. 07AA 764851 DATED 16-6-22 BEFORE ADVOCATE NOTARY HIGH COURT MUMBAI REG. NO. 10497

WE MR. UNNI KRISHNAN THAZHA THILLAM AND MRS. NIRMALA UNNI KRISHNAN HAVE CHANGED OUR CHILD'S VADAKANAYTL TO TANYA KRISHNAN AS I HAVE CHANGED MY NAME FROM PARMAR PIYUSHKUMAR RAMESHKUMAR TO PIYUSH RAMESH

PARMAR AS PER MY ADHAR NO. 235817330803. CL-553 I HAVE CHANGED MY NAME FROM NILKUMAR POPATLAL NAGDA TO ANIL

POPATLAL NAGDA AS PER MY ADHAF I HAVE CHANGED MY NAME FROM RAFA RAFA RAIS SHAIKH AS PER

∆ayas

Name of the Borrower

AMOL ANANT ADKHALE, Mrs. Anita Anant Adkhale , Anant Parshuram Adkhale

ASPIRE

(A/c No.) LNBOR00314-150009482

Date: 17-06-2022

Loan Agreement No. / Name of the

Borrower(s)/Co-Borrower(s)/

Co-Applicant Name/Guarantor Nam

LXTIT00316-170050065 /

Swapnil Suresh Kanerkar /

Seema Suresh Kanerkar /

Place : Maharashtra

Place: Thane, Date: 17-06-2022

imprisonment and / or penalty as provided under the Act.

CHANGE OF NAME HAVE CHANGED MY NAME FROM

KOTRAPADY SOMNATHA SHETTY TO KOTRAPADY SOMNATH SHETTY AS PER HAVE CHANGED MY NAME FROM PURNIMA SOMNATHA SHETTY TO PURNIMA SOMNATH SHETTY AS PER CL-606 E I HAVE CHANGED MY NAME FROM DURGVIJAY LALJI TO DURGVIJAY LALJI

KANOJIA AS PER DOCUMENT CL-606 HAVE CHANGED MY NAME FROM KOKILABAHEN PARSOTAM PATEL TO KOKILABEN PARSHOTAM PATEL AS PER DOCUMENT BHAGWAN DNYANSHWAR HULE

DOCUMENT

DECLARE THAT MY NAME WRONGL' MENTIONED IN SCHOOL AND COLLEGE RECORDS IS BHAGAWAN DNYANESHWAR HULE. MY CORRECT AND REAL NAME IS BHAGWAN DNYANSHWAR HULE AFFIDAVIT

HAVE CHANGED MY NAME FROM MUKTA ASUDANI TO MUKTA SURESH ASUDANI AS PER DOCUMENTS. CL-691 HAVE CHANGED MY NAME FROM MARIYAM ANIS AHMED ANSARI TO MARYAM ANIS AHMED ANSARI AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM VINOD KUMAR BALCHAND JAIN TO VINOE BALCHAND JAIN AS PERDOCUMENTS CL-691 E

HAVE CHANGED MY NAME FROM OTIBEN BALCHAND JAIN TO OTIBAI BALCHAND JAIN AS PERDOCUMENTS CL-691 C

I HAVE CHANGED MY NAME FROM MAIMUNABEE SALIM SHAIKH TO MAIMUNA SHAIKH/MAIMUNA SALIM SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-691 D HAVE CHANGED MY NAME FROM SHAKIRA BI AKRAM KHAN TO SHAKIRA AKRAM KHAN AS PER DOCUMENTS. CL-691

I HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI NAVED HASIM AND ANSARI NAVEED HASHIM TO NAVED HASHIN ANSARI AS PER DOCUMENTS. CL-691 F HAVE CHANGED MY NAME FROM ISMAIL ANSARI AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM CHHAVI MITTAL HUSSEIN TO CHHAV MITTAL AS PER AFFIDAVIT. CL-691 H HAVE CHANGED MY NAME FROM MOHTESHIM HUSSEIN TO MOHTESHIM HUSSEIN AS PER

WE, MOHAMMAD ABDULWAFA KHAN AND NEHA FARIN KHAN HAVE CHANGED OUR MINOR CHILD'S NAME FROM ALIAZA KHAN TO ALAIZA KHAN AS PER REGISTRATION CL-691 J (M-2236573)

I HAVE CHANGED MY OLD NAME RUCH ARVIND PUNMIYA TO A NEW NAME RUCHI NIRAJKUMAR SHAH, AS PER AADHAR CARD. CL-841 HAVE CHANGED MY NAME FROM

BATATAWALA ASMA MOHAMED YUSUF TO ASMA MOHAMMAD YUSUF BATATAWALA AS PER AADHAR CARD NUMBER 4586 6684 5786. CL-932 HAVE CHANGED MY NAME FROM BATATAWALA MOHAMED YUSUF MOHAMED ISMAIL TO MOHAMMAD

MOHAMMAD BATATAWALA AS PER AADHAR CARD NUMBER 6932 7483 8255. CL-932 A HAVE CHANGED MY NAME FROM BATATAWALA MOINUDDIN MOHAMED YUSUF TO MOINUDDIN MOHAMMAD YUSUF BATATAWALA AS PER AADHAR YUSUF BATATAWALA AS FED AND CARD NUMBER 3226 1681 3945.

CL-932 B

I HAVE CHANGED MY (OLD NAME) LISHA TO (NEW NAME)LISHA JAIN AS PER AADHAAR CARD 4044 2230 6800

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the respective notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below.

rueson the dates mentioned as below. The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") for an amount mentioned as below and further interest thereon.

28 Jul 21

Rs. 991971.41/

Dues as on 24 Jul 21

AAVAS FINANCIERS LIMITED

(Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:L65922RJ2011PLCO34297)

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

FLAT NO 01, GROUND FLOOR, B WING, SAI LEELA APARTMENT, VILLAGE MOREGAON, NALLASOPARA EAST, TALUKA VASAI, DIST THANE,

iring 35.31 Sq. Mtr

Description of secured asset(s)

Flat No. - 203. 2nd Floor, A - Wing

Vasant Valley Appartment, Near Ananc

Residency, Koli Farm House, S.No.

224/3, Opposite Ajit Petrol Pump, Thane

Authorized Officer,

Maharashtra - 421302

Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd.

Authorised Officer Aavas Financiers Limited

MAHARASHTRA, Admeas

Aspire Home Finance Corporation Limited

Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025

DEMAND NOTICE

Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002

Act. 2002 (the said Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) rules. 2002 (the said Rule) In exercise

of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of said Rule, the authorized officer has issued

Demand notices under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s) / Co-borrowers, Guarantor/s to repay the loan amount mentioned in the respective demand notices issued to them. In connection with above notice is hereby given

together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s

once again to all the parties to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein be

Demand Notice

25-May-21 / Rs. 893122/-

Rupees Eight Lac Ninety

Three Thousand One

Hundred Twenty Two Only

If the said Borrowers shall fail to make payment to AHFCL as aforesaid AHFCL shall proceed against the above

secured assets Under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risk of the said Borrowers as to the cost and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid

assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of AHFCL. Any person who

contravenes or abates contravention of the provision of the said Act or Rules made there under, shall be liable for

amount dues on date of Demand Notice and Security offered towards repayment of loan amount are as under

CORRIGENDUM

In the Public Notice issued by us which appeared in the issue of this paper dated 16th June, 2022 on Page 18 thereof concerning the Flat No.4 admeasuring 800 sq. ft. carpet equivalent to 74.35 sq. mtrs. on the First Floor of the building known as "Apollo" belonging to New Apollo Cooperative Housing Society Ltd. constructed on Plot No. 466 CTS No. 108 of Village F/Ward Taluka Bandra in the registration district of Mumbai Suburban lying, being and situate at 14th Road, Khar (West), Mumbai 400 052 ("the Flat") it is wrongly stated as CIS No. instead of CTS No.

Mumbai, dated this 16th day of June 2022. DARRYL VAS Partner P. Vas & Co.,

Advocates & Solicitors A-1, Liberty, 1st Floor Plot No. 98-B, Hill Road, Bandra (W), Mumbai 400 050. e-mail: pvas1979@gmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that my clients intend to acquire and purchase from Mrs Varsha Gul aka Varsha Gulraj Narang H.U.F. Indian Inhabitant owner Shop Premises In Elco Arcade bearing no N-8 admeasuring 8.92 sq metres built up eq to 96 sq feet built up situated on land or ground bearing CTS Nos F/1070 to 1074, Plot no 34 of TPS IV in Revenue Village Bandra Taluka, Andheri District Mumbai Suburban lying being situate at 46 Hill Road Bandra Mumbai 400 050 (hereinafter referred to as the said shop and as such holding Shares bearing nos. 786 to 790 comprised in Share Certificate no. 239 (hereinafter referred as the said shares) ELCO ARCADE Residential & Non Residential Premises Cooperative Society Limited Ltd. a Co-op. Society registered under M. C. S. Act bearing registration no. BOM/GNL/161 of 30-04-1968 and all rights attached thereto free from all encumbrances.

Any persons having any claim of whatsoever nature into or upon the said Shop or any part thereof or the said shares are hereby called upon to intimate the same with documents in support thereto to the undersigned within Fourteen days hereof failing which claims if any shall be deemed to have been waived and my clients shall proceed to acquire the said Shop and shares along with all right attached thereto free encumbrance.

Dated this 13th June, 2022 Johnson John

Advocate High Court 12. Bandra Julie. Dr. Peter Dias Road, Bandra W. Mumbai-400 050

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that my clients intend to acquire purchase MR. from PUTHAMPULLY VELAYUDHAN SURENDRAN all his right, title and interest in Flat No. 5 admeasuring 745 sq. ft. approx. on the First Floor and car-parking space admeasuring 14 ft x 6 ft of the Doll Co-operative Housing Society situated on Plots of land bearing N.A. No. 262 and C.T.S. Nos. C/169, C/170 and C/171 situated at 54, Chimbai Road, Bandra (West), Mumbai 400050 (hereinafter referred to as the 'said flat and car park') and as such holding Shares bearing nos. 21 to 25 (both inclusive) comprised in Share Certificate No. 5 of the Sea Doll CHSL (hereinafter referred to as the 'said shares'), a Co-op. Society registered under the M. C. S. Act bearing Registration No. 6093 dated 29/5/80.

whatsoever nature into or upon the said Flat and Car Park or any part(s) thereof or the said shares are hereby called upon to intimate the same with documents in support thereto to the undersigned within Fourteen (14) days hereof failing which claims, if any, shall be deemed to have been waived and abandoned and my clients shall proceed to acquire the said Flat and Car Park and shares along with all right attached thereto free from encumbrance.

PUBLIC NOTICE REVOKING THE GENERAL POWER

OF ATTORNEY OF ATTORNEY

Notice is hereby given on behalf of my client that the General Power of Attorney dated 29th January 2019 had been given by my client Shri Kishore Chunilal Chhabria for his owned land. The land situate at village Lohare, Tehsil Poladpur, District Raigad being No. 1) 284/2A; 2) 283; 3) 4D; 4) 282; 5) 4D; 6) 4E; 7) 2B1 in favour of Shri Sonal D. Utekar stands terminated by my client and my client hereby withdraws, revokes, cancels and terminates the aforesaid cancels and terminates the aforesaid Power of Attorney dated 29th January 2019 granted by him to the said Shri Sonal D.

The aforesaid Power of Attorney having been terminated, all the authority and powers granted in favour of the said Shri Sonal D. Utekar age 35 years then thereunder have come to an end on 10th

All persons are hereby required to take notice of the aforesaid and required and warned not to deal with Shri Sonal D. Utekar age 35 in respect of any of affairs of our client Shri Kishore Chunilal Chhabria, under the said Power of Attorney or otherwise. Any person doing so will do so at his own risk and consequences and such act/ transactions shall not binding upon our client Shri Kishore Chunilal Chhabria. Dated this 17th day of June 2022 a

> Ravikiran M. Patne B COM LL B Advocate High Court Mumbai ravipatne@gmail.com Mobile: 9867030207

Advocate for Kishore Chhabria

NOTICE

NOTICE is hereby given on behalf of my client Mr. Biren Hirji Chheda that the General Power of Attorney dated 19th March, 2013 given by my client in favour of Mr. Chetan Hirji Chheda, stands terminated by my client and in any even my client hereby withdraws, revokes cancels and terminates the aforesaid Power of Attorney dated 19th March, 2013 granted by him to the said Mr. Chetan Hirji Chheda with immediate effect.

The aforesaid Power of Attorney having been terminated, all the authority and powers granted in favour of the said Mr. Chetan Hirji Chheda thereunder have

come to an end. All persons are hereby required to take notice of the aforesaid and are required and warned not to deal with the said Mr. Chetan Hirji Chheda in respect of any of the affairs of my client Mr. Biren Hirji Chheda under the said Power of Attorney or otherwise. Any person doing so will do so at his own risk and consequences and such acts/transactions shall not be binding upon my client.

Advocate Office No. 53, 5th Floor, Ajaydeep House, 240, Perin Street,

Fort, Mumbai - 400 001.

Hawkins Hawkins Cookers

Regd. Office: Maker Tower F 101, Cuffe Parade, Mumbai 400005. CIN: L28997MH1959PLC011304 T: 022-2218 6607, F: 022-2218 1190 E-mail: ho@hawkinscookers.com Website: www.hawkinscookers.com

NOTICE

from Mr. Santdas Ghumanmal Lahori, shareholder under Folio No. S002210, to issue a duplicate share certificate in lieu of original share certificate No. 27384 bearing distinctive Nos. 11727 to 11826 for 100 shares, since the original share certificate has been lost/misplaced by nim. The Company will issue duplicate share certificate, if no objection is received from any person within 15 days from the date of publication

Brahmananda Pani Company Secretary

Mumbai June 16, 2022

PUBLIC NOTICE

the Schedule of Property hereunder writte "the said Property")

ALL PERSONS having any kind of claim objection, share, right, title, interest agains or to the said property whether by way of sale, transfer, mortgage, lease, tenancy and shall be deemed to have been waived.

partment No. C-608 on 6th floor admeasuring 26.31 sq. mtrs. carpet area equivalent to 283 sq.ft. (As per RERA) as shown in typical floor plan annexed hereto and the proportionate common areas and facilities, in Residential Building being in Plot E known as "SOLITAIRE - C" in the project popularly known as "Park dale Enclave" situated at 'HIRANANDAN ESTATE' in the project of the Special Township Scheme, behind Municipal Commissione Bungalow, Patlipada, Ghodbunder Road Thane, being constructed on the piece, parce and on portion out of the land bearing Survey/Hissa No. 116/2 out of and from the area i.e. 5360.00 sq.mtrs. out of total area of land or ground admeasuring 10720.00 sq.mtrs. lying, being, situate at Revenue /illage-Kavesar, Taluka and District - Thane and Registration District and Sub- District Thane, within the limit of Thane Municipa Corporation

Notice is hereby given to the general public on behalf of my client Mr.Mahadev B Desure present owner that HE had purchased Flat No.01 on the Ground Floor, of Building No.1-B, in the "Drug Employees CHS Ltd" Opp.J K Gram, Nr.Samata Nagar, Pokhran Road No.1, Thane (W) 400606, adms.580 Sq.ft (Built up area), (53.88 Sq.mters Built up area), from 1) Mrs.Shubhada M Rao & Mr.G Mahesh, vide Agreement for sale Dtd.10.08.2004 registered on 16.08.2004 under Sr.No.TNN-1-04534-2004 and 1) Mrs.Shubhada M Rao & Mr.G Mahesh had purchased said Flat No.01 from Miss Ingrid Marian & Mr.G Mahesh. The "Drug Employees CHS Ltd", had allotted the said Flat No. 01 in favour of Miss Ingrid Marian & Mr.G Mahesh. The said Original Allotment Letter is Lost Police complaint has been lodged in Vartak Nagar Police station, Thane. Therefore, if anybody claim to have any claim in respect of the said property, the same must be lodged at our office address given below within 7 days

from the date of publication of this notice, Otherwise claim, if any will be

NOTICE

considered as waived. Dated this17th day of June 2022. Sd/-Adv. K.M. Mishra (Advocate High Court) A/37, Shop No.1, Unique Palace, Shanti Park, Mira Road(East),Thane – 401 107

Fullerton India **Fullerton India Credit Company Limited** POSSESSION NOTICE (For Immovable Property)

(Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)
Whereas the undersigned being the authorized officer of Fullerton India Credit Company
Limited, Having its registered office at Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No Limited, Having its registered office at Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennai, Tamil Nadu-600095 and corporate office at Floor 5 & 6, B Wing, Supreme IT Park, Supreme City, Behind Lake Castle, Powal, Mumbai 400 076, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 01.04.2021 calling upon the borrower(s) 1) MRS. ARATI HIRAJI MORE 2) MR. HIRAJI PANDURANG MORE under loan account number 172926300000030 to repay the amount mentioned in the notice being Rs. 56,31,500/- (Rupees Fifty-Six Lakh Thirty- One Thousand and Five Hundred Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 15th Day of June in the year 2022. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with

the property and any dealings with the property will be subject to the Charge of Fullerton India Credit Company Limited for an amount of Rs. Rs.56,31,500/- (Rupees Fifty-Six Lakh Thirty- One Thousand and Five Hundred Only) and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the

Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property: Property bearing — All that part and parcel of property consisting of property Bearing Flat No. 402, 4th Floor, Wing- A, Building No.1, Building known as "Anand Regency" in the "Eden Park", Indralok Phase-6, Navghar Village, Bhayandar East, Thane—401105. SD/-, Authorised Officer. Fullerton India Credit Company Limited

Borivali (E) Branch : 6 Mulji Apt., 2768 S. V. Road, Borivi East, Mumbai 400 066 India.Phone : 022-288923370 / 28946041 Fax : 022-28915349. 4 mm | 15 mm

E Mail : boreas@bankofbaroda.com Web : www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE Date: 13.06.2022 (for immovable property) [See rule 8(1)]

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 7th April 2022 calling upon the borrower's Mr. Tarachand Ahibaram Yadav and Mrs. Sushila Tarachand Yadav to repay the amount mentioned in the notice being Rs.5,49,139/- (Rupees Six Lakhs Forty Nine Thousand One Hundred Thirty Nine Only) as on 07th April 2022 within 60 days from the date of receipt of the said notice. of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession

of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 13 day of June of the year 2022. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, Borivali (East) Branch for an amount of Rs.6,49,139/- (Rupees Six Lakhs Forty Nine Thousand One Hundred Thirty Nine Only) as on 07° April 2022 and interest thereon.

Thirty Nine Only) as on 07" April 2022 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

House/Flat bearing No 304, 3" Floor of Building No 15, Avenue H, Rustomjee Evershine Global City, adm 503 sq.ft (carpet area) situated at Village – Dongare (Dongar Pada), Survey Nos 5,58,50,5F and 5G, Taluka – Vasai, Dist – Thane belonging to Mr. Tarachand Ahibaram Yadav and Mrs. Sushila Tarachand Vadav

(Bank of Baroda)

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH** COMPANY SCHEME PETITION NO. 113 OF 2022

COMPANY SCHEME APPLICATION NO. 208 OF 2021. In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

> In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013;

In the matter of Scheme of Amalgamation of KAP ELECTROMECH PRIVATE LIMITED, the Transferor Company with SVK MOTORS PRIVATE LIMITED the Transferee Company.

KAP ELECTROMECH PRIVATE LIMITED, a company

incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at K-508, Keshava, 5th Floor C-5, Bandra) ... Petitioner Company No.1 Mumbai - 400 051.

SVK MOTORS PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 having its) registered office at Flat 1803, B Wing, 18th Floor, Clubbelife Ahuja Towers CHS, Eksar Road, Borivali (West), Mumbai-400 092.

..Petitioner Company No.2

NOTICE OF PETITION

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by KAP ELECTROMECH PRIVATE LIMITED, the Transferor Company with SVK MOTORS PRIVATE LIMITED the Transferee Company which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 6th day of June, 2022. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on 22nd day of July, 2022 Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished

by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the

Dated this 17th day of June, 2022. M/S RAJESH SHAH & CO. Advocates for the Petitioner, 16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Flora Fountain, Fort, Mumbai – 400 001.

prescribed charges for the same

Advocates for the Petitione

FOR RAJESH SHAH & CO

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH, MUMBAI **COMPANY PETITION NO. 375 OF 2021**

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);

In the matter of Section 66 of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder;

In the matter of Reduction of Equity Share Capital of L&T Seawoods Limited. L&T Seawoods Limited,

company incorporated under the Companies Act, 1956 having its Registered office at L&T House, Ballard Estate, Mumbai- 400001. ... Petitioner Compar

NOTICE OF REGISTRATION OF ORDER AND MINUTE lotice is hereby given that the order of the National Company Law Tribunal, Mumba

Bench dated the 8th March 2022 confirming that the Paid-Up Share Capital of the etitioner Company is henceforth 135,45,50,000 (One Hundred and Thirty Five Crore Forty Five Lakhs and Fifty Thousand) equity shares of Rs. 10/- (Rupees Ten Only) each aggregating to Rs.1354,55,00,000/- (Rupees One Thousand Three Hundred and Fifty Four Crore and Fifty Five Lakhs Only) reduced from 165,45,50,000 (One Hundred and Sixty Five Crore Forty Five Lakhs and Fifty Thousand) Equity Shares of Rs.10/ (Rupees Ten Only) each fully paid-up aggregating to Rs. 1654,55,00,000/- (Rupees One Thousand Six Hundred and Fifty Four Crore and Fifty Five Lakhs Only) and the ninute approved by the Hon'ble Tribunal showing with respect to the share capital of the above Company as altered, the several particulars required by the above Act, were registered by the Registrar of Companies on the 15th day of June 2022.

Dated: 17th June 2022

VIKRAM B. TRIVEDI Managing Partner M/s. Manilal Kher Ambalal & Co. Advocates for the Petitioner Company MKA Chambers, British Hotel Lane Off Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel. No. - 2267-0203-07 Website - www.mkaco.com

mka manilal kher ambalal & co

Possession Notice (For Immovable Property) Rule 8-(1) Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers cor ferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorise

ferred under section 13(12) read with Kule 3 of the Security Interest (Enforcement) Kules ZUVZ, a Demand violoce was issued by an exuriorise Cofficien of the company to the Borrower/Ce-Borrowers mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him unde Section 13(4) of the said Rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any deal ings with the property will be subject to the charge of IEI, HEF, for an amount as mentioned herein under with interest thereon.

"The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "IIFAL". HFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets

Name of the Borrower(s) I Co-Borrower(s)			Date of Demand Notice	Date of Possession
Mr. Kaluram Bhagu Bhalsingh , Mrs.Nanda Kaluram Bhalsing ,Mr.Vilas Kaluram Bhalsing (Prospect No 806971)		Rs.11,48,036.00/- (Rupees Eleven Lakh Forty Eight Thousand Thirty Six Only)	19- MARCH- 2022	14- June- 2022
Mandumale, Mrs. Meera Floor, area admeasuring 13.12 Sq. Mrs., B Bldg. (Rupes		Rs.8,66,624,00I- (Rupees Eight Lakh Sixty Six Thousand Six Hundred Twenty Four Only)	(Rupees Eight Lakh Sixty Six March- jusand Six Hundred Twenty Four 2022	
Mr. Dattaram Sahdev Warang, Mrs.Dipika Dattaram Warang (Prospect No 779997)	All that piece and parcel of: Flat No 303, Admeasuring 15.05 Sq mtrs 3Rd Floor Building D2, Gat No 240, Xrbia Abod, Jambul Taluka Mawal, Pune, 410507, Maharashtra, India	Rs.9,18,073.00I- (Rupees Nine Lakh Eighteen Thousand Seventy Three Only) 2		14- June- 2022
Mr. Akhil Ahemad Pirahemad Masuldar , Mrs. Tabbsum Akil Masuldar (Prospect No 803422)	Pirahemad Masuldar , being : Flat No. 214, 2nd Floor, Building No. (Rupees Nine Lakh Ninety Four t. Tabbsum Akil Masuldar B2, Xrbia Abode, Gat No. 240, Jambhul, Thousand Five Hundred Fifteen		13- May- 2021	14- June- 2022

Before : Judge, Co-operative Court No. III at Mumba Case No. CC/III/ 233 of 2021 SUMMONS & NOTICE TO SHOW CAUSE BY PUBLICATION

GS MAHANAGAR CO-OPREATIVE BANKLTD. Hiramani Super Market Building, Dr. B.A. Road, Lalbaug, Mumbai - 400 012. ... Disputant

Opponent Nos.1 to 3 above name

bai, Date: - 08.06.2022

(SEAL

Co-op Court III Mumba

Any persons having any claim, right, title or interest of

Dated this 17th June, 2022

Johnson John Bandra W, Mumbai-400 050.

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

Sd/-

Email Id:

Adv. Abhijit Patil

102, 1st Floor, Majethia

Fort, Mumbai - 400 001

Marg, Near Allana Center,

patil_abhijit@hotmail.com

In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto January 2018), 01 proposal from 'L Ward' ward in Zone-V i.e. Total-01 proposals for removal of trees are approved by Municipal Commissioner, Chairman, Tree Authority MCGM under sub section (6) of section (8) of

The information of the trees for cutting/ Transplanting in above mentioned proposals is available on mcgm website-www.mcgm.gov.in About us-ward/Department -Department manuals-Gardens & Tree Authority-222

Sd/-

Supdt. of Gardens & Tree Officer Supdt. of Gardens & Tree officer of the Tree Authority Penguin Building, 2 nd Floor Veermata Jijabai Bhosale Udyan,

PRO/574/ADV/2022-23

ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED

CIN: L17100MH1984PLC033143 Regd.Office: Nyloc House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030 Tel.: 6667 7000 Fax: 6667 7279, Website:www.zodiaconline.com

NOTICE Transfer of Equity Shares of the Company to Investor tion and Protection Fund (IFP

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules') as amended from time to time. The Final Dividend declared during the Financial Year 2014-15, which has remaine unclaimed for a period of seven years will be credited to the Investor Education & Protection Fund (IEPF) on or before 17 Detaber, 2022. In terms of provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013, read with the IEPF rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred

due for transfer to the DEMAT account of IEPF authority on its website viz www.zodiaconline.com under the Investor Relations section. The concerned shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to the IEPF and to make an application to the Company/Registrar with a request for claiming their unpaid/unclaime dividend amount(s) on or before 18th September, 2022. In case the Company does not receive any communication from the concerne

transfer the shares to the DEMAT account of the IEPF authority. It may be noted that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend and shares transferred to the IEPE pursuant to the IEPF rules. The shareholders can claim both the unclaimed dividend and the shares transferred to the DEMAT account of IEPF authority, including a penefits accruing on such shares, if any, by making an online application to

the IEPF Authority details of which are available at www.mca.gov.in. In case of any queries / clarifications, the shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer agents, KFin Technologies Ltd, Unit: Zodiac Clothing Company Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32 Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032

309-4001 Website: https://www.kfintech.com and / or https://ris.kfintech.com/ For Zodiac Clothing Company Limited

Place: Mumbai Company Secretar Date: 17th June, 2022

Mohan Bhiva Jadhav & Ors.	Opponents		
Shri. Mohan Bhiva Jadhav (since deceased) His legal heir An Smt. Mayuri Mohan Jadhav Shri. Aakash Mohan J adhav Ohiss. Ankita Mohan Jadhav	Room No. 201, Gajvandana Apartment, Sanjaynagar, Kathodwadi, Shirgaon, Badlapur (East), Dist. Thane		
2) Shri. Dattaram Tanaji Koli	Ramchandra Patil House, Manda lagaon, V.N. Purav Marg, Mankhurd (East), Mumbai.		
3) Shri. Sunil Annaji Kasordekar	Room No. 14, BMC Building, Rawali Camp Sardar Nagar No.3. Sion-Mumbai-22.		

Whereas the above dispute is referred for decision. Hereby summon you to appear and to show ause in those Dispute before III Co-operative Court at Mumbai either personally or by a duly instructed Advocate on 24th day of June. 2022 at. 2.45 P.M. You should produce all documents relied by you and keep present all the witness whom you propose to examine in the case. f you fail to appear, the case with Interim prayer in said Dispute therein may be heard and decided in

Judicial clerk

Advocate High Court 12, Bandra Julie, Dr. Peter Dias Road,



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client 1) RAMCHANDRA BASVANAPPA

ALURE 2) SHAM BASVANAPPA

ALURE 3) SAU. SHAILAJA BHALCHANDRA BIRAJDAR

D/o. BASVANAPPA ALURE 4)

SMT. LAXMI LAXMIKANT PATIL

D/o. BASVANAPPA ALURE

AND 5) VIKRAM BASVANAPPA

ALURÉ have applied to the Worli Sagar Co-operative Housing

Society Limited for issuance of

Duplicate Share Certificate No.

229 bearing Dist No. 1141 to

1145 (Both Inclusive) in the name

of Sidramappa Nagappa Alure

(Guruji) and holding Flat No. 802,

8th floor, KRISHNA Building,

Worli Sagar CHS Ltd., Plot no.

242, Jaywant Palkar Road, Worli,

Mumbai 400 030 vide CTS no. 860 of Worli Division who claims

to have lost or misplaced original

share certificate no. 229. On

behalf of my client I hereby invites

claims/ objections from claimants,

objectors & any person having

any claim in or to the said flat by

way of sale, exchange, inheritance, mortgage, loan,

lease, gift etc. shall submit their,

evidential proof at below address

and/or at the office of Worli Sagar

Co-operative Housing Society Limited, Ground Floor, Purna

Pochkhanwala Road, Worli,

Mumbai 400 030 (Email id:

worlisagarchs@ymail.com) (Tel:

No. 02224920018) within 7

(seven) days from the date of

publication of this notice. If no

objections/ claim are received

within stipulated time then I

request the above said society to

proceeds for issuance of the

duplicate share certificate in

Chambers, Abdul Razzak Allana

favour of my client.

Date: 16.06.2022

68-69,

objection etc. with

claim/

Building,

PUBLIC NOTICE

the said Act.

Dr. Ambedkar Road, Byculla (E), Mumbai 400 027.

Tel. no. - 23742162, E.mail- sg.gardens@mcgm.gov.in Let's together and make Mumbai Malaria free.

Email id: contactus@zodiacmtc.com

This Notice is published pursuant to the provisions of Sections 124 and 125 of the Companies Act, 2013 and Rule 6 of the Investor Education and

by the Company to IEPF. The Company has uploaded the details of the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF ncluding their folio number or DP ID and client ID and number of share

shareholders before 18" September, 2022, the Company shall with a view to comply with the requirements of the IEPF rules, initiate the process to

elangana, Email id -einward.ris@kfintech.com Toll free number - 1- 800

Kumar Iye

CO-OPERATIVE COURT, NO. III AT MUMBAI Apeejay House, 5th floor, Dinshaw Vacha Road, Churchgate, Mumbai 400020



Dated this 17th day of June, 2022.

Sajita Tawde

Limited

NOTICE is hereby given that a request has been received

of the notice. For Hawkins Cookers Limited

NOTICE is hereby given that, we are nvestigating the title of M/s Roma Builders Private Limited ("the said Owner") having CIN: U70100MH1991PTC063439 Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, and having its Registered office at - 514, Dalamal Towers lariman Point, Mumbai-400 021 on behal of our client, more particularly described in

charge, easement, gift, development rights njunction or Lien of whatsoever nature are ereby required to make the same known in writing to the undersigned at Divekar & Co. 1st Floor, Rajabahadoor Mansion, 14 Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai - 400 023, together with the documentary proof in support thereof, within 7 (Seven) days of the date of this Notice, failing which, claims and objections, if any, shall not be entertained SCHEDULE OF PROPERTY

Dated this 15th day of June, 2022.

Advocate Yashodhan Diveka Partne M/s. Divekar & Co Advocates & Solicitors


ज्याअर्थी वरील दावा निर्णयासाठी दाखल केलेला आहे. तरी आपणास सदर समन्स व कारणे दाखवा नोटीसद्वार त्ररील दाव्यात सहकार न्यायालय क्र.३, मुंबई येथे **२४ जुन २०२२ रोजी दुपारी २.४५ वा**. स्वत: वैयक्तीकरित्या किंव आपण रितसर सुचना दिलेल्या वकीलासह तसेच कागदपंत्रांसह हजर राहावें आणि तुम्ही ज्या साक्षीदारांना वरील दाव्यात

तुम्ही हजर राहण्यात अवशस्त्री झाल्यास, अंतरिम अर्ज आणि त्यातील वादाची केस तुमच्या अनुपस्थितीत ऐकल जाऊ शकते आणि त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.

शिक्का

दिनांक :- ०८/०६/२०२२

न्यायिक लिपिक सहकारी न्यायालय III मंबर्द



ज्याअर्थी वरील दावा निर्णयासाठी दाखल केलेला आहे. तरी आपणास सदर समन्स व कारणे दाखवा नोटीसद्वा वरील दाव्यात सहकार न्यायालय क्र.२, मुंबई येथे २४ जुन २०२२ रोजी दुपारी २.४५ वा. स्वतः वैयवतीकारित्या किंव आपण रितसर सुचना दिलेल्या वकीलासह तसेच कागदणत्रांसह हजर राहाव आणि तुम्ही ज्या साक्षीदारांना वरील दाव्यात नपासणार असल्यास त्यांना हजर ठेवावे.

तुम्ही हजर राहण्यात अयशस्त्री झाल्यास, अंतरिम अर्ज आणि त्यातील वादाची केस तुमच्या अनुपस्थितीत ऐकर्ल जाऊ शंकते आणि त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.

न्यायालयाच्या आदेशानसार शिक्क मुंबई, दिनांक :- ०८/०६/२०२२

न्यायिक लिपिक सहकारी न्यायालय III संबर्द



नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयः

येस बँक लिमिटेड : येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400055, भारत. फोन: +91 (22) 5091 9800, +91 (22) 6507 9800 फॅक्स: +91 (22) 2619 2866

वेबसाइटः www.yesbank.in ईमेलः shareholders@yesbank.in सीआयएनः L65190MH2003PLC143249

18 व्या वार्षिक सामान्य सभेची आणि ई-मतदानाच्या माहितीची सूचना

येस बँक लिमिटेडची ('बँक') अठरावी वार्षिक सामान्य सभा (**'एजीएम') शुक्रवार 15 जुलै 2022 रोजी भारतीय प्रमाणवेळ सकाळी 10:30 वाजता**, व्हिडिओ काँफरंसिंग ('व्हीसी')/इतर ऑडिओ विजूअल माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') एजीएम बोलवणाऱ्या सूचनेत नेमून दिलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी संपन्न होत आहे. कंपनी कायदा 2013 (कायदा) च्या लागू तरतुदी ह्या दिनांक एप्रिल 08, 2020 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 14/2020, दिनांक एप्रिल 13, 2020 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 17/2020, दिनांक मे 5, 2020 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 20/2020, दिनांक डिसेंबर 14, 2021 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 21/2021, आणि दिनांक मे 05, 2022 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 2/2022 आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने ('एमसीए') जारी केलेल्या इतर परिपत्रकांसोबत वाचल्या असता आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') ह्यांनी जारी केलेले दिनांक मे 12, 2020 चे परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 आणि दिनांक मे 13, 2022 चे परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 (एकत्रितपणे 'संबंधित परिपत्रके' असे म्हटले आहे) ह्यासोबत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम 2015 ('सेबी एलओडीआर') सोबत वाचल्या असता त्या अन्वये बँकेची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे, बँकेच्या सदस्यांच्या भौतिक

संबंधित परिपत्रकांच्या अन्वये, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष 2021-22 साठी वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते बँक/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (एक/अनेक) ह्यांच्याकडे नोंदवले आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवला आहे. वरील कागदपत्रे बॅंकेच्या www.yesbank.in वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ह्यांच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)च्या www.evotingindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहेत

कायद्याचे कलम 108 हे कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडिमिनिस्ट्रेशन) नियम 2014 च्या वेळोवेळी बदलणाऱ्या नियम 20 आणि सेबी एलओडीआरच्या नियम 44 सोबत वाचला असता त्या अन्वये समाप्ती तारखेला म्हणजे **शुक्रवार, जुलै 8, 2022** रोजी ज्या सदस्यांकडे भौतिक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा केली असेल त्यांना सूचनेत नेमून दिलेल्या कामकाजावर सीडीएसएल ('दूरस्थ ई-मतदान') च्या मतदान यंत्रणेद्वारे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मत देता येईल. सर्व सदस्यांना ह्याद्वारे कळवत आहोत की:

- एजीएमच्या सूचनेत नेमून दिलेलं कामकाज फक्त इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान करून पार पाडलं जाईल;
- एजीएममध्ये दूरस्य ई-मतदान किंवा ई-मतदान यंत्रणेद्वारे मत देण्याची पात्रता विचारात घेण्यासाठी समाप्ती तारीख शुक्रवार, जुतै 8, 2022 असेत;
- iii. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, जुलै 12, 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू होईल;
- iv. दूरस्थ ई-मतदान गुरुवार, जुलै 14, 2022 रोजी सायंकाळी 05:00 वाजता संपेल
- v. ज्या सदस्यांनी भौतिक स्वरूपात भागधारणा केली आहे किंवा ज्यांनी आपले ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत आणि कोणत्याही व्यक्तीने बँकेचे भाग प्राप्त केले असतील व एजीएमची सूचना पाठवल्यानंतर सदस्य झाली असेल आणि समाप्ती तारीख म्हणजे शुक्रवार, जुलै ८, २०२२ रोजी भागधारणा केली असेल तर त्याने लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवावी. पण, कोणत्याही व्यक्तीची आधीच सीडीएसएतकडे ई-मतदानासाठी नोंद झाली असेल तर वर्तमान यूझर आयडी व पासवर्ड मत देण्यासाठी वापरावा;
- vi. सदस्यांनी नोंद घ्यावी अ) गुरुवार, जुलै 14, 2022 रोजी सायंकाळी 05.00 नंतर आणि सदस्याने ठरावावर मतदान केल्यावर सीडीएसएलकडून दूरस्थ ई-मतदान खंडित केलं जाईल, त्यानंतर सदस्याला मत बदलता येणार नाही; ब) जो सदस्य एजीएमआधी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत देईल त्याला एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होता येईल, पण सदर ठरावावर (एक/अनेक) त्याला पुन्हा मत देता येणार नाही; क) एजीएम दरम्यान ई-मतदानाची सुविधा पुरवली जाईल, आणि जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि ज्यांनी ठरावावर आपलं मत दिलेलं नसेल ते एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मत देऊ शकतील; ड) ज्या सदस्याचं नाव सदस्यांच्या नोंदवहीत नोंदवहीतं असेल किंवा समाप्ती तारखेला डिपॉझिटरीजने सांभाळलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असेल त्याला दूरस्थ ई-मतदानाची किंवा एजीएममध्ये ई-मतदानाची सुविधा उपलब्ध होईल; आणि इ) शुक्रवार, 8 जुलै, 2022 रोजी या हेतूची कट-ऑफ तारीख असल्याने सदस्यांच्या मतदानाचा अधिकार बँकेच्या भरलेल्या इक्विटी भागभांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असेल.
- vii. एजीएमच्या सूचनेमध्ये सदस्यांनी मत देण्याची पध्दत/प्रक्रियेचा तपशील दिलेला आहे.
- viii. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, आपण www.evotingindia.com मदत विभागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअलला संदर्भ घेऊ शकता किंवा आपण टोल फ्री क्रमांक 1800 22 55 33 वर संपर्क करू शकता अथवा helpdesk.evoting@cdslindia.com किंवा संपर्क साधण्यासाठी ईमेल लिहू शकता किंवा ईमेल आयडी AGM@yesbank.in येथे कंपनी सचिवांना लिहू शकता.
- ix. जे सदस्य भौतिक स्वरूपात भागधारणा करत असतील त्यांना विनंती आहे की बँकेकडे त्यांनी आपला ईमेल पत्ता नोंदवावा/अद्ययावत करावा आणि बँकेवे रजिस्ट्रार अँड ट्रांसफर एजंट ('आरटीए') म्हणजे केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ('केफिनटेक') ह्यांच्याकडे विहित नमूना आयएसआर-1 मध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी बँकेचा तपशील द्यावा. दिनांक नोव्हेंबर 3, 2021 च्या सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 अंतर्गत आवश्यक तपशील मिळवण्यासाठी बँकेने पत्र पाठवलं आहे. अद्ययावत करण्याचे नियम बँकेच्या https://www.yesbank.in/pdf?name=normsforprocessinginvestorservice_pdf.pdf. वेबसाइटवरही उपलब्ध आहेत. डीमॅट स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांनी आपल्या डिपॉझिटरी सहभागींना ('डीपी') संपर्क करून ईमेल पत्ता बँकेचा तपशील/बँक
- x. एजीएम सूचना आणि आर्थिक वर्ष 2021-22 चा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्राप्त करण्यासाठी AGM@yesbank.in वर, जर भाग भौतिक स्वरूपात धारण केले असतील तर सदस्य आपला फोलिओ क्रमांक देऊन विनंती करू शकतो किंवा डीमॅट स्वरूपात भाग असतील तर डीपीआयडी-सीएलआयडी देऊ शकतो (एनएसडीएलसाठी 16 अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा सीडीएसएलसाठी 16-अंकी लाभार्थी आयडी)
- xi. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्रारे मतदानाची सुविधा पुरवल्याबद्दल काही तक्रारी असतील तर कृपया श्री. राकेश दळवी, ज्येष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, 25 वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई- 400013 येथे संपर्क करा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा अथवा टोल फ्री नंबर 1800 22 55 33 वर कॉल करा किंवा कंपनी सचिवांना ह्या ईमेल पत्त्यावर लिह् शकताः AGM@yesbank.in. येस बँक लिमिटेडसाठी

स्थानः मुंबई दिनांकः 17 जून, 2022

स्वाक्षरी/-शिवानंद आर. शेट्टीगर कंपनी सचिव

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

<u>पब्लिक नोटीस</u> याद्वारे नोटीस देण्यात येते की **१)श्री.देवेंद्र**

राजवीरसिंग ठाकुर आणि २)श्रीम.शशी **देवेंद्रसिंग ठाकुर** रा.बोळींज, विरार (प.) यांनी मौजे-आगाशी, ता.वसई, जि.पालघर येथील पर्डी नं.७५, क्षेत्र हे.आर. ३३०.०० चौ.मी. आणि लागून असलेली मोकळी गावठाण जमिन क्षेत्र हे आर. ३४८.०० चौ.मी.संपूण क्षेत्र हे आर. ६७८,००चौ.मी.हि मिळकर जमीन आम्ही विकसित करण्याकरिता वसङ् विरार शहर महानगरपालिकेकडून परवानग सदर मिळकतीवर अगर तिचे एखाद्या भागावर निम्नस्वाक्षरीकारांना खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आंत कसल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजून सदर प्रकरण वसई विरार शहर महानगरपालिकेकडून परवानगी घेणेसाठीचा

दिनांक-१४/०६/२०२२ सौ.शशी डी.ठाकुर (वकील शॉप नं.६, म्हात्रे निवास,बोळेश्वरी रोड बोळींज नाका,विरार (प.)४०१३०३

पब्लिक नोटीस्

श्री.सायमन बावतीस लोपीस यांचे वुन्ळमुखत्यारपत्रधारक १) श्री.देवेंद्र राजवीरसिंग ठाकुर आणि २)श्री.रॉबर्ट बावतीस डाबरे रा.विरार (प.), यांनी मौजे निर्मळ, ता.वसई,जि.पालघर, येथील स.नं.१ हि.नं.२, क्षेत्र हे.आर.३३३.०० चौ.मी आकार रु.०.१५ पै. हि मिळकत जमीन आम्ही विकसित करण्याकरिता वसई विरार शह महानगरपालिकेक इन परवानगी घेणेसाठी अज एखादा हक्क किंवा हितसंबंध असणाऱ्य कोणाही इसमाने तो निम्नस्वाक्षरीकारांन खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आंत सव प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजून सदर प्रकरण वसई विरार शहर महानगर पालिकेकडून परवानगी घेणेसाठीचा अर्ज दिनांक-१४/०६/२०२२

> सौ.शशी डी.ठाकुर (वकील) शॉप नं.६, म्हात्रे निवास, बोळींज नाका

पंजाब नैश्वनल बैंक punjabnational bank

सर्कल ऑफिस, मुंबई वेस्टर्न, पहिला मजला, अमन चेंबर्स, एसव्हीएस रोड, प्रभादेवी, मुंबई- ४०००२ सार्वजनिक सूचना

सदर सूचनेद्वारे आमच्या मूल्यवान ग्राहकांना सर्व जनतेसह लॉकरधारकांना नॅशनल बॅंक, कांदिवली पश्चिम शाखा, (सोल आयडी १२८६००) तळमजला, इमारत क्रमांक २, अरविंद अपार्टमेंट सोसायटी, मथुरादास रोंड, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ (सध्या पुनर्विकास अंतर्गत) आणि दुकान क्रमांक १० गिरीदिवार सी एच एस मधुरादास रोड कांदिवली पश्चिम मुंबई ४०००६७ येथील एटीएम खाली देण्यात आलेल्या नवीन ठिकाणी दिनांक २६.०६.२०२२ रोजी पासून स्थलांतरित केले जातील, जुनी सध्याची जागा पाडण्याच्या बदल्यात. नवीन जागा त्याच कंपाऊंडमध्ये आहे ज्याला 'रसिक कुंज' मथुरादास रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई-०००६७ या नावाने ओळखले जाते.

पंजाब नॅशनल बँक प्रताप पॅलेस, वाणिज्यिक परिसर नंबर १ तळ मजला, मथुरादास रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ प्राधिकृत अधिकारी

पंजाब नॅशनल बँक ठेकाण : प्रभादेवी, मुंबई दिनांक : १७.०६.२०२२

खालील प्रमाणे ठराव पारित केलेले आहेत**.** मंजुर योजनेनुसार आरक्षण / प्रस्ताव कलम ३७ अंतर्गर साईट नं. एस /२२८ मौजा-गोंदिया खुर्द , ठराव ससरा क्र. २३३ (भाग), क्षेत्र ०.८० हे. दि. २९.४.२०२:

अन्वये मंजुर केली असून ती दि. १५ मे २०१२ पासून अंमलात आली आहे.

प्रशासक तथा मुख्य अधिकारी, नगर परिषद्, गोंदिया यांजकडुन. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अंतर्गत फेरबदल करणे बाबत त्मांक:- नर/मुअ/नपगों/वि. यो.(सु.) गोंदिया/फेरबदल/११६१/२०२२ दिनांक : २९/०४/२०२२

गोंदिया शहराची विकास योजना (दुसरी सुधारित) शासनाने नगर विकास विभागाचे

उक्त मंजुर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे

न्लम ३७ (१) अन्वये फेरबदल करण्यासाठी नगर परिषदेने दि. २९ एप्रिल २०२२ रोजी

नेर्णय क्र. टीपीएस-२३११/२१८६/सीआर-२४९(बी)/२०११/युडी-९ दिनांक ४ एप्रिल २०१२

प्रशासक तथा मुख्य अधिकारी, नगर परिषद, गोंदिया यांनी दिनांकित स्वाक्षरी केलेले उपरोक्त फेरबदल दर्शविणारे नकाशे न.प. कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच

उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये जाहीर करण्यांत येते की, उपरोक्त नमुद फेरबदल करण्याबाबत कोणासही कांही हरकती वा सूचना असल्यास, त्यांनी ही अधिसुचना महाराष्ट्र शासन राजपन्नात प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून ३० (तीस) दिवसांचे

आंत गोंदिया नगर परिषदेस लेखी सादर कराव्यात. उपरोक्त फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकाकडुन ग्रप्त झालेल्या सूचना व हरकतीवर नगर परिषद तर्फे विचार केला जाईल.

(श्री करणकुमार चव्हाण

दिनांक: २९/०४/२०२२

प्रशासक तथा मुख्य अधिकारी नगर परिषद्, गोंदिया.

part of the negotiation process for acquiring the development rights of the property described in the Schedule below ["said Property"] by my client, free from all encumbrances, claims and demands (subject however to the rights of Mrs. Sheela Jupiter Charles),

I am investigating the title of (1) Mr. Walter Joseph D'Souza and Mr. Trevor Zepherinus D'Souza [alias Mr. Trevor Albert D'Souza] the said Property. All persons claiming or having any share, right, title interest, demand or claim against or to the said Property or any part thereof, by way of mortgage, gift, sale, transfer, lease, sub-lease, signment, license, tenancy, sub-tenancy, inheritance, covenants, lier

charge, trust, maintenance, easement, possession or otherwise howsoever are required to make the same known in writing along with ne documentary evidence in that regard to the undersigned at his offic at Vishwavineet, Plot No. 417, D. K. Sandu Marg, Chembur, Mumba 400071 and by an email to the undersigned on

email ID-amoltembe@gmail.com within 14 days from the date of publication hereof. Otherwise the transaction of acquiring the elopment rights of the said Property will be completed and the title will be certified without reference to such claim, and the same, if any will be considered as waived.

SCHEDULE ABOVE REFERRED TO [Description of the said Property]

Leasehold land admeasuring 379.7 square metres bearing Plot No. 238/B of Suburban Scheme No. III of Chembur and bearing TS Nos. 1052A of village Chembur along with the structure name 'Albert Villa' having ground and one upper floor standing thereon ituate lying and being at 10 th Road, Chembur in Greater Mumbai in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban and which is bounded as follows

On or towards the North: By land bearing CTS No. 1052C of village Chembur;

On or towards the South: By the 10 th Road; On or towards the West: By land bearing CTS No. 1053 of

village Chembur; On or towards the East: By land bearing CTS No. 1052B of village Chembur;

Mumbai DATED THIS 16th DAY OF June, 2022. AMOL K. TEMBE (ADVOCATE)

झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड CIN: L17100MH1984PLC033143

नोंदणीकृत कार्यालय :- नायलॉक हाकस, २५४, डी-२, डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी, मुंबई ४०००३०. टेली : ६६६७७०००, फेक्स ६६६७ ७२७९ वेबसाईट : www.zodiaconline.com ई मेल: contactus@zodiacmtc.con

कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये हस्तांतर णूकदार शिक्षण व सुरक्षा निधी प्राधिकरण (लेखा, परीक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१

आयईपीएफ नियम) वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ व १२ नुसार येथे सूचना देण्यात येते आहे. वित्तीय वर्ष २०१४-१५ दरम्यान घोषित झालेले अंतिम लाभांश र ागील ७ वर्षाच्या कालावधीकरिता दावा करण्यात आलेले नाही ते १७ ऑक्टोबर, २०२२ रोर्ज किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदार शिक्षण व सरंक्षण निधी (आयईपीएफ) मधेय जमा केले जातील. कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ (६) च्या तरतुदी अंतर्गत सहवाचिता आयईपीएफ नियम सलग वर्ष किंवा अधिक कालाकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश आयईपीएप

मध्ये कंपनीद्वारे हस्तांतरित केले जातील.ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ मध् क्लायंट आयडी आणि आयईपीएफ प्राधिकरणाचे डिमॅट खात्यात हस्तांतरणास देय शेअर्सची संख्य कंपनीच्या <u>www.zodiaconline.com</u> वेबसाईट गुंतवणूकदार संपर्क विभागा अंतर्गत उपलब्ध आहेत संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र शेअर्सन् तपशील पडताळणी करून घ्यावी आणि दिनांक १८ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापवीं देण्यात आलेले / दावा न केलेले त्यांचे दावाकरिता विनंतीसह कंपनी / निबंधकांकडे अर्ज करावा. जर कंपनील १८ सप्टेंबर, २०२२ पूर्वी संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यव्हार प्राप्त न झाल्यार आयईपीएफ अधिनियमानुसार आवश्यकतेच्या पुर्वतेप्रमाणे हिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरणार्च

कुपया नोंद असावी की, आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफ कडे हस्तांतरित दावा न केलेले लाभांश व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांना आयईपीएप प्राधिकरणच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित शेअर्स व दावा न केलेले लाभांश असे दोन्हीवर तसेच अशा शेअर्सवरील येणार सर्व लाभ यावर www.mca.gov.in. वेबसाईटवर उपलब्ध अ आयर्डपीएफ प्राधिकरणच्या तपशिलानसार ऑनलाईन अर्ज करून दावा करता येर्डल.

काही प्रश्न / स्पष्टीकरण हवे असल्यास भागधारकांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व हस्त प्रतिनधी केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड, युनिट : झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड, कारवी सेलेनियम टॉवर - बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शीयल डिस्ट्रिक्ट, नानाक्रामगुडा, सिरींगमपर्ल्ल मंडल,हैदराबाद, तेलंगणा५०००३२,टोलफ्री : १-१८००-३०९-४००१ ,ईमेल: einward.ris@kfinte आणि https://www.kfintech.com and / or https://ris.kfintech.com/ .वर कळवावे

स्थळ : मुंबई दिनांक : १७ जून, २०२२

कुमार अय्यर कंपनी सचिव ਸੇ. ਜਂ.:A9600

FORMAT C-2

(For Political party to publish in website, newspaper, TV)

Declaration about criminal antecedents of candidates set up by the party. (As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs Union of India & Anr.)

Name of Political Party: Bharatiya Janata Party *Name of Election: Biennial Election to the Maharashtra Legislative Council

Name of State/UT: Maharashtra

1	2	3		4	5	
Sr. No.	Name of Candidate	Name of Constituency	Pending Criminal Cases		Details about cases of conviction for criminal offences	
			Name of the Court, Case No. & Status of the case(s)	Sections of the Acts concerned & brief description of offence (s)	Name of Court & date (s) of Order (s)	Description of Offence (s) & punishment imposed
1.	Shri. Shrikant Panditrao Bhartiya	Maharashtra Legislative Council by Members of Maharashtra Legislative Assembly	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

*In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.

The above information shall be published State wise for each State/UT.

The Matter in newspapers should be published in font size of at least 12.

FORMAT C-2

(For Political party to publish in website, newspaper, TV) <u>Declaration about criminal antecedents of candidates set up by the party.</u>

(As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs Union of India & Anr.) Name of Political Party: Bharatiya Janata Party

*Name of Election: Biennial Election to the Maharashtra Legislative Council

Name of State/LIT: Maharashtra

1	2	3		4	5	
Sr. No.	Name of Candidate	Name of Constituency	Pending Criminal Cases		Details about cases of conviction for criminal offences	
			Name of the Court, Case No. & Status of the case(s)	Sections of the Acts concerned & brief description of offence (s)	Name of Court & date (s) of Order (s)	Description of Offence (s) & punishment imposed
1.	Smt. Uma Girish Khapre	Maharashtra Legislative Council by Members of Maharashtra Legislative Assembly	FIR No. 222 Jawahar Nagar Police Station, Aurangabad ChargeSheet not framed	IPC Sections : 143, 341 Political Agitation for OBC Reservation	Not Applicable	Not Applicable

*In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.

The above information shall be published State wise for each State/UT. The Matter in newspapers should be published in font size of at least 12.